न्य मरिन लाईन्स, ठाकरसी मार्ग, दूर क्र.(०२२),२२०६५४२५/३०, २२०६५४४३८. ईमेल: cb2360@canarabank.cor

कब्जा सूचना (कलम १३(४))

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता हे कॅनरा बँकेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (ॲक्ट ५४ सन २००२) (यानंतर सदर ॲक्ट असा उल्लेख) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २८.११.२०१८ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार **मे खंडेलवाल इन्सुलेशन पी** लि. मार्फत संचालक व हमीदारांद्वारे प्रतिनिधित्व श्री पवन रमेश खंडेलवाल, श्री. दिपक रमेश खंडेलवाल, मे खंडेलवाल इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन यांस सूचनेतील नमूद रकम रु. १,४२,५६,०१३.५८ (रुपये एक कोटी बेचाळीस लाख छपन्न हजार तेरा आणि अठ्ठावन्न पैसे मात्र) सह पुढील व्याज व अनुशंगिक खर्च, परिव्यय इ. या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णिलेल्या मिळकर्तीचा प्रत्यक्ष कब्जा . त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ आणि ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **१९ जानेवारी. २०२३** रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा कॅनरा बँक, नौपाडा ठाणे शाखा. मुंबई (कॅनरा बँक, एआरएम १ शाखा, मुंबई येथे हस्तांतर केले) च्या रु. १,४२,५६,०१३.५८ ्र (रुपये एक कोटी बेचाळीस लाख छपन्न हजार तेरा आणि अट्ठावन्न पैसे मात्र) सह पुढील व्याज व अनुशंगिक खर्च, परिव्यय इ.या रकमेच्या भाराअधीन राहील

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

मे खंडेलवाल इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन च्या नावे उभारीत कार्यालय क्र. १०१३, १०वा मजला, दलामल टॉवर व बी-११ बेसमेंट दलामल टॉवर, प्लॉट क्र २११, नरिमन पॉईंट मुंबई ४०००२१ मोजमापीत ५५७.०० चौ फु चटई क्षेत्र चे संलग्नीत मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग

दिनांक: १९.०१.२०२३ स्थळ: मुंबई

प्राधिकत अधिकारी, कॅनरा बँक

The spirit of Mumbai is now 94 years old!



www.freepressjournal.in

कार्यालयाचा पत्ता बदलल्या बद्दल सूचना पुनावाला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

(पूर्वीचे नाव मॅग्ना हाऊसिंग पायनान्स लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालय: ६०२, ६ वा मजला, झिरो वन आयटी पार्क, सर्व्हे क्र. ७९/१ घोरपडी, मुंढवा रोड, पुणे-४११०३६, महाराष्ट्र. सीआयएन: यु६५९२२पीएन२००४पीएलसी२०८७५१

द.: +९१ २०२ ६७८० ८०९१ वेबसाईट: www.poor

आमचे सर्व ग्राहक, पॉलिसी धारक आणि तमाम जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, **पुणे, (महाराष्ट्र)** येथील शाखा येथे खाली दिलेल्या तिच्या विद्यमान पत्त्यावरून दसरीकडे हलवण्यात येईल. कोणत्यार्ह पत्रव्यवहारासाठी सध्याचा पत्ता ह्या सूचनेच्या तारखेपासून ९० दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध

असल.	
जुना कार्यालय पत्ता	नवा कार्यालय पत्ता
युनिट नं. २ व ३, २ रा मजला, सर्व्हें क्र. ३०/२/ ३/१, धनकवडी, पुणे, महाराष्ट्र-४११०४३	२ रा मजला, पुष्पा हाईटस, सातारा रोड, २/बी, स्वामी विवेकानंद रोड, महर्षी नगर पुणे, महाराष्ट्र-४११०३७

कोणत्याही व्यक्तीला ह्या शाखेकडे कोणतीही चौकशी करायची असेल किंवा काणतीही निरसन न झालेली समस्या असेल तर त्यांनी आमच्याशी वर दिलेल्या **नवीन पत्त्यावर** संपर्क साधावा. नवीन शाखा २०.०१.२०२३ पासून सुरू होईल

+ ९१-१८००-२६६-३२०४ (टोल फ्री) वर आमच्याशी संपर्क साधा किंवा customercare@poonawallahousing.com येथे ई-मेल करा

Onward Technologies Limited

CIN: L28920MH1991PLC062542 Regd.Office: Sterling Center, 2nd Floor, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018 Website: www.onwardgroup.com Email: investors@onwardgroup.com Tel: +91 22 2492 6570



Extract of Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2022								
Γ			Quarter ended Nine months ended			Year ended		
	Sr. No	Particulars	December 31, 2022 (Unaudited)	September 30, 2022 (Unaudited)	December 31, 2022 (Unaudited)	December 31, 2022 (Unaudited)	December 31, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)
	1	Total income from operations (net) for the period	11,690.20	11,111.85	7,754.69	32,322.26	23,973.14	32,879.98
	2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	385.00	48.42	725.08	586.90	2,687.86	3,182.96
	3	3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)		48.42	725.08	586.90	2,687.86	3,182.96
	4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	245.84	57.91	498.04	424.31	2,046.11	2,368.40
	5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the						
		period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	161.80	68.08	493.36	500.52	2,048.50	2,304.12
	6	Paid-up Equity share capital (Face value ₹10 each)	2,225.77	2,215.27	2,193.47	2,225.77	2,193.47	2,202.09
	7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet						
		of the previous year						14,118.97
	8	Earnings per share (of ₹ 10 each) (for Continuing and discontinued operations)						
		a) Basic (In INR)	1.11	0.26	2.60	1.92	11.56	12.62
		b) Diluted (In INR)	1.08	0.25	2.52	1.87	11.13	12.17

सही/-

Notes:

1. The statement has been reviewed by Members of the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on January 20, 2023. The statutory auditors have issued an unmodified review opinion on these results. The results for the corresponding period has been reviewed by a firm other than B S R & Co. LLP.

2. The consolidated financial results include the results of Onward Technologies Limited (the "Holding company") and its subsidiaries viz. OT Park Private Limited (India), Onward Technologies Inc. (USA), Onward Technologies Canada Inc. (Canada) (together referred as "the Group").

3. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and rules amended from

Place: Mumbai Date: January 20, 2023

urne to time.

The Company has only one operating segment.

The Congany has only one operating segment.

The Code on Social Security, 2020 ('Code'), pertaining to employee benefits during employment and post-employment, received Presidential assent in September 2020. The ministry of Labour and employment has released draft rules for the code on Social security, 2020 on November 13, 2020. The Code may impact the existing employee benefit obligations of the Group. The Group will assess the mpact and recognise it in its financial statements in the period in which the Code becomes effective and the related rules are notified.

	Quarter ended			Nine months ended		Year ended	
Particulars	December 31, 2022	September 30, 2022	December 31, 2022	December 31, 2022	December 31, 2021	March 31, 2022	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
Total income from operations (net) for the period	8,324.96	7,876.22	6,034.07	23,349.91	17,155.56	23,999.51	
Profit /(loss) before Tax	484.70	174.73	390.85	1,004.29	728.56	1,301.68	
Profit /(loss) after Tax	351.55	121.19	293.51	757.96	542.18	932.48	

For and on behalf of the Board of Directors of Onward Technologies Limited

Managing Director

TATA MOTORS FINANCE LIMITED

Registered Office : Sir H.C. Dinshaw Building, Office No. 14, 4th Floor, 16 Horniman Circle, Fort, Mumbai-400 001 Corporate Identity Number: U45200MH1989PLC050444 Website: www.tmf.co.in

Statement of Unaudited Financial Results for the period ended December 31, 2022

(₹ In Lakhs)

		Quarter ended		Nine months	Year ended				
Sr.				ended					
1 -	Particulars	December	December	December	March				
No.		31, 2022	31, 2021	31, 2022	31, 2022				
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
1	Total Income from Operations	897,73.41	955,95.33	2836,34.33	3857,06.04				
2	Profit/(Loss) before tax for the period/year	(463,42.60)	(52,95.32)	(580,27.78)	(96,90.29)				
3	Profit/(Loss) after tax for the period/year	(463,42.60)	(3,50.60)	(580,27.78)	(26,74.00)				
4	Total Comprehensive income for the period / year								
	[comprising profit for the period / year (after tax) and other								
	comprehensive income (after tax)]	(572,34.18)	200,20.26	(568,97.31)	94,01.49				
5	Paid-up Equity share capital (Face value : ₹ 100 per share)	909,72.96	608,27.69	909,72.96	608,27.69				
6	Reserves excluding revaluation reserves	2298,02.99	2981,80.27	2298,02.99	2843,04.01				
7	Instruments entirely equity in nature	1348,00.00	1348,00.00	1348,00.00	1348,00.00				
8	Net worth	4555,75.95	4938,07.96	4555,75.95	4799,31.70				
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	0.19	0.17	0.19	0.17				
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-				
11	Debt Equity Ratio	5.81:1	5.71:1	5.81:1	5.89:1				
12	Earnings Per Equity Share (face value of ₹ 100/- each)								
	(for continuing and discontinued operations)								
	Basic (₹) (not annualised for the quarter ended and	(59.48)	(5.29)	(78.92)	(14.84)				
	nine months)								
	Diluted (₹) (not annualised for the quarter ended and	(59.48)	(5.29)	(78.92)	(14.84)				
	nine months)								
13	Capital Redemption Reserve	0.02	0.02	0.02	0.02				
14	Debenture Redemption Reserve	-	-	-	-				
Note	Notes:-								

1 The Company, a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India (the 'RBI') is a subsidiary of TMF Holdings Limited. TMF Holdings Limited, a wholly owned subsidiary of Tata Motors Limited, is a Non Deposit taking - Systemically Important -Core Investment Company (CIC) and registered with the RBI.

- 2 The above unaudited financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 (the "Act"), and other recognized accounting practices generally accepted in India and are in compliance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "Listing Regulations"). Any application guidance/ clarifications/ directions issued by the RBI or other regulators are implemented as and when they are issued/ applicable.
- 3 The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on January 19, 2023.
- During the period ended December 31, 2022, the Company has early converted the outstanding Compulsorily Convertible Preference Share (CCPS) at pre-determined conversion ratio. On conversion of CCPS, the Company has issued 23,470,506 equity shares of face value of Rs. 100 each against 723,00,000 number of CCPS of face value of ₹ 100 each.
- 5 During the period ended December 31, 2022, the Company has issued 6,674,767 equity shares of face value of ₹ 100 each to its holding Company at a price of ₹ 450 per equity share.
- 6 The Board of Directors has, at its meeting held on October 3, 2022, approved a Scheme of Arrangement ("the scheme") under Section 230 to Section 232 read with Section 66 of the Companies Act, 2013 as amended between the Company and Tata Motors Finance Solutions Limited (its fellow subsidiary) and their respective shareholders for:
 - a. Demerger of the Non-Banking Finance related business ("NBFC Undertaking") of the Company through the scheme, to be filed before the Hon'ble National Company Law Tribunal pursuant to Section 230 to Section 232 of the Companies Act, 2013 as amended:
 - b. Reduction of securities premium, other reserves available with the Company after giving effect to the demerger and equity share capital (by reducing the face value of paid-up equity shares of the Company, by upto ₹ 99/- (Rupees Ninety-Nine Only) per equity share, thereby reducing the face value from existing ₹ 100/- (Rupees Hundred Only) per equity share to minimum of Re. 1/- (Rupee One Only) per equity share) with a corresponding adjustment against negative balance in demerger reserve arising on demerger. The Reserve Bank of India has given its no-objection for the Scheme. The Scheme is subject to approvals of creditors of the respective companies and other regulatory authorities. Appointed date is April 1, 2023.
- The Company is primarily engaged in the business of financing and the operations being only in India, the disclosure requirements of Ind AS - 108 Segment Reporting are not applicable.
- 8 The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). BSE Limited (www.bseindia.com) and the website of the Company (www.tmf.co.in).

For TATA MOTORS FINANCE LIMITED

Place: Mumbai Date: January 19, 2023

Samrat Gupta Managing Director & CEO (DIN - 07071479)

ITI Asset Management Limited

Investment Manager for ITI Mutual Fund

ITI House, 36, Dr. R. K. Shirodkar Marg, Parel, Mumbaı - 400 012

Registered Office:

Toll Free No: 1800 266 9603 E : mfassist@itiorg·com W:www.itiamc.com CIN: U67100MH2008PLC177677 MUTUAL FUND

Long-term wealth creators

NOTICE No. 03/2023

NOTICE is hereby given that ITI Mutual Fund (Fund) operates under the registered website domain, www.itiamc.com. All information pertaining to ITI Mutual Fund, ITI Asset Management Limited (ITI AMC) or schemes offered by ITI AMC is available at the said website, www.itiamc.com. Kindly note that the website, www.itimf.com or the contents therein are not owned by ITI Mutual Fund or ITI AMC. ITI AMC has no connection whatsoever with the website, www.itimf.com. We request you to refer the correct website, www.itiamc.com for any details/documentation pertaining to ITI AMC or the schemes of ITI Mutual Fund.

Kindly refer your queries, if any, in this respect to the toll-free number 1800-266-9603 or email us at mfassist@itiorg.com.

For ITI Asset Management Limited (Investment Manager for ITI Mutual Fund)

Date : January 20, 2023 **Authorised Signatory** Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

TATA MOTORS FINANCE SOLUTIONS LIMITED

Registered office:- C/o Tata Motors Finance Limited, Sir H.C. Dinshaw Building, Office No. 14, 4th Floor, 16 Horniman Circle, Fort, Mumbai-400 001 Corporate Identity Number: U65910MH1992PLC187184

Statement of Unaudited Financial Results for the period ended December 31, 2022

(₹ In Lakhs)

۲.		Quartei	ended	Nine months ended	Year ende
Sr. No.	Particulars	December	December	December	March
NO.		31, 2022	31, 2021	31, 2022	31, 2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	351,55.54	276,35.76	982,17.63	1048,34.1
2	Profit before tax for the period / year	39,66.38	64,51.59	87,57.74	238,78.8
3	Profit after tax for the period / year	30,67.51	58,73.25	65,07.48	191,93.8
4	Total Comprehensive income for the period / year [comprising profit for				
	the period / year (after tax) and other comprehensive income (after tax)]	57,92.55	98,92.74	156,63.78	273,64.
5	Paid-up Equity share capital (Face value : ₹ 100 per share)	1700,49.74	1700,49.74	1700,49.74	1700,49.
6	Instruments entirely equity in nature	460,00.00	-	460,00.00	100,00.
7	Reserves excluding revaluation reserves	252,26.78	(64,13.96)	252,26.78	100,68.
8	Net worth	2412,76.52	1636,35.77	2412,76.52	1901,18.
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	0.16:1	0.17:1	0.16:1	0.19
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	
11	Debt Equity Ratio	3.63	4.19	3.63	4.
12	Earnings per share (face value of ₹ 100/- each)				
	(for continuining and discontinued operations)				
	Basic (₹) (not annualised for the quarter ended and nine months)	1.80	3.45	3.83	11.
	Diluted (₹) (not annualised for the quarter ended and nine months)	1.80	3.45	3.83	11.
13	Capital Redemption Reserve	-	-	-	
14	Debenture Redemption Reserve	-	-	-	

- 1 The Company, a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India (the 'RBI'), is a wholly owned subsidiary of TMF Holdings Limited. TMF Holdings Limited, a wholly owned subsidiary of Tata Motors Limited, is a Non Deposit taking - Systemically Important Core Investment Company (CIC) and registered with the RBI.
- The above unaudited financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 (the "Act"), and other recognized accounting practices generally accepted in India and are in compliance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "Listing Regulations"). Any application guidance/ clarifications/ directions issued by the RBI or other regulators are implemented as and when they are issued/applicable
- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on January 19, 2023.
- The Board of Directors has, at its meeting held on October 3, 2022, approved a Scheme of Arrangement ("the scheme") under Section 230 to Section 232 read with Section 66 of the Companies Act, 2013 as amended between the Company and Tata Motors Finance Limited (its fellow subsidiary) and their respective shareholders for demerger of the Non-Banking Finance related business ("NBFC Undertaking") of Tata Motors Finance Limited into the Company through the Scheme. The Reserve Bank of india has given its no-objection certificate for the Scheme. The Scheme is subject to approvals of the creditors of the respective companies and other regulatory authorities. Appointed date is April 1, 2023.
- The Company is primarily engaged in the business of financing and there are no separate reportable operating segments identified as per the Ind AS 108 - Segment Reporting.
- The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of the Company (www.tmf.co.in)

For TATA MOTORS FINANCE SOLUTIONS LIMITED

Place: Mumbai Date: January 19, 2023



360 ONE WAM LIMITED (Formerly known as IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED) CIN: L74140MH2008PLC177884

Regd. Office: IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013.

Tel: (91-22) 4876 5600 | Fax: (91-22) 4646 4706

Email id: secretarial@iiflw.com | Website: www.360.one

डिसेंबर 31,2022 रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या लेखापरिक्षण न केलेल्या आर्थिक निकालांचे एकत्रित उतारा

कोटी मध्ये

Alok Chadha

(DIN - 09537539)

Director

डिसेंबर 31, 2022 सप्टेंबर 30, 2022 डिसेंबर 31, 2021 डिसेंबर 31, 2022 डिसेंबर 31, 2021 मार्च 31, 2022 नाही) ऑपरेशन्सद्वारे एकुण उत्पन्न 518.38 505.26 536.23 1,484.14 1,403.35 1,850.65 कालावधी साठी निव्वळ नफा /(तोटा)(कर पुर्व, 223.25 225.52 197.87 650.21 537.14 751.30 अपवादात्मक आणि/किंवा विलक्षण वस्तू) कालावधी साठी निव्वळ नफा/(तोटा) कर पुर्व, 223.25 225.52 197,87 650.21 537.14 751.30 अपवादात्मक आणि/किंवा विलक्षण वस्तू नंतर) कालावधी साठी निव्वळ नफा /(तोटा)(कर नंतर. अपवादात्मक आणि/किंवा विलक्षण वस्तू) कंपनीच्या 174.37 152.94 502.49 412.28 577.74 कालावधीसाठीचे एकुण व्यापक उत्पन्न नफा/(तोटा) कालावधीसाठी (करा नंतर) आणि इतर व्यापक उत्पन्न 180.17 172.62 154.94 512.73 413.94 581.73 (करानंतर) कंपनीच्या मालकांना संबंधित इक्तिटी शेअर कॅपिटल 17.80 17.77 17.73 17.80 17.73 17.74 मागील वर्षाची ऑडिट केलेली बॅलन्स शीट मध्ये 2,979.83 दर्शविल्याप्रमाणे आरक्षित (पुर्नमूल्यांकन राखीव वगळता) प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. 2/- च्या) (ऑपरेशन्स चालू ठेवण्यासाठी आणि बंद ऑपरेशन्ससाठी) 56.58 46.74 मुलभूत 19.30 19.63 17.28 65.41 सौम्य 18.86 19.24 16.92 55.38 45.83 64.10

सूचना:

- 1. वरील आर्थिक निकाल हे लेखापरिक्षण समीतीद्वारे पुनरावलोकन केले गेले आहते आणि 19 जानेवारी, 2023 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीद्वारे मान्य केले गेले
- 2. वरील उतारा हा तिमाही आणि नऊ महिन्यांच्या झालेल्या आर्थिक निकालांचे तपशीलवार माहिती देतो ज्याचे फायलिंग हे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेबी(लिस्टिंग ऑबलिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिकायरमेंट्स) नियामक, 2015 च्या नियामक 33 आणि 52 नुसार केले गेले आहे. तिमाही आणि नऊ महिन्यांच्या संपलेल्या आर्थिक निकालांचा संपूर्ण मायना हा स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर तसेच www.360.one या कंपनीच्या संकेतस्थळावर देखील
- 3. सेबी (लिस्टिंग ऑबलिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिकायरमेंट्स) नियामक, 2015 मध्ये नमूद केलेले प्रकटीकरण हे स्टॉक एक्सचेंजला देण्यात आलेले असून त्याची माहिती स्टॉक
- एक्सचेंजच्या www.bseindia.com या संकेतस्थळासह कंपनीच्या www.360.one या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 4. 360 वन वॅम लिमिटेड च्या (पुर्वीची आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड) महत्त्वाचा डेटा असलेले स्टॅन्ड अलोन आर्थिक निकाल 🛭 हे खालील प्रमाणे आहेत:

		त्रैमासिक समाप्त		नऊमासि	वर्ष समाप्त	
वैशिष्ठ्ये	डिसेंबर 31, 2022	सप्टेंबर 30, 2022	डिसेंबर 31, 2021	डिसेंबर 31, 2022	डिसेंबर 31, 2021	मार्च 31, 2022
वाशञ्ज्य	लेखापरिक्षण झाले	लेखापरिक्षण झाले	लेखापरिक्षण झाले	लेखापरिक्षण झाले	लेखापरिक्षण झाले	लेखापरिक्षण झाले
	नाही	नाही	नाही	नाही	नाही	
ऑपरेशन्सद्वारे एकुण उत्पन्न	39.22	47.78	8.41	101.82	74.85	88.91
निञ्वळ नफा/(तोटा) कर पुर्व	110.42	270.64	15.20	413.30	183.21	454.31
निव्वळ नफा /(तोटा) कर नंतर	106.25	264.35	17.95	402.48	170.72	408.84
कालावधीसाठीचे एकूण व्यापक उत्पन्न नफा/(तोटा) कालावधीसाठी (करा नंतर) आणि इतर व्यापक उत्पन्न (करानंतर)	106.24	264.42	18.02	402.71	170.71	408.18

5. 31 डिसेंबर, 2022 आणि 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे, हे 31 डिसेंबर 2022 आणि 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांनुसार लेखापरिक्षण न झालेले आकडे आणि 30 सप्टेंबर, 2022, 30 सप्टेंबर, 2021 रोजी संपलेल्या अर्ध्या वर्षातील लेखापरिक्षण न केलेल्या आक्डयांतील उर्वरित आकडे आहेत. सप्टेंबर 30,2022 रोजी संपलेल्या तिमाही चे आकडे हे लेखापरिक्षण न केलेल्या सप्टेंबर 30, 2022 च्या अर्घ्यावर्षातील आणि लेखापरिक्षण न केलेल्या जून 30,2022 रोजी संपलेल्या तिमाहीच्या आकडेवारांचा ताळमेळ आहे.

6. मागील कालावधी/वर्षातील आकडे हे चालू कालावधी/वर्षाशी तुलना करण्याकरिता पुनर्गठित/पुन:वर्गीकृत केले गेले आहेत.

मंदळाच्या आदेशानुसार 360 वन वॅम लिमिटेडकरिता (पूर्वीची आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड)

> स्वाक्षरीकर्ता करण भगत व्यवस्थापिकय संचालक DIN: 03247753

रु. कोटी मध्ये

ठिकाण: मुंबई

तारीख: जानेवारी 19, 2023